

alle Weiber betreffendes Geheimniss 13, 2227. DAĞAR. 1, 59. KĀM. NĪTIS. 5, 36. ÇĀK. 22. SPR. 636. 1350. 3019. 4168. KATHĀS. 21, 32. 27, 159. 43, 48. PAÑĀT. 43, 12. HIT. 56, 19. LA. 20, 19. °धरिन् im Besitz eines Geheimnisses seiend, in ein Geheimniss eingeweiht KATHĀS. 13, 22. 58, 123. °संरक्षणा PAÑĀT. 129, 2. °भेद SPR. 2392. KĀM. NĪTIS. 14, 56. °भेदन KATHĀS. 37, 230. कुरक्ष्यसकृद्य 32, 140. वेदे सकल्पे सरक्ष्यम् (so v. a. Upanishad) M. 2, 140. 165. 11, 262. 12, 107. ÇĀÑKH. GRH. 2, 11. BHĀG. 4, 3. अस्त्राणि संप्रयोगरक्ष्यानि MBH. 1, 5131. 13, 345. HARIV. 14074. R. 1, 53, 16 (36, 16 GORR.). Ind. St. 1, 20. 61. 106. 2, 22. 3, 276. 8, 151. 9, 139. VARĀH. BRH. S. 26, 10. 46, 99. UTTARAR. 7, 9 (11, 4). WEBER, RĀMAT. UP. 320. Verz. d. B. H. No. 484. 944. BURN. INTI. 207. BHĀG. P. 1, 6, 37. 7, 44. 3, 1, 31. MĀRK. P. 63, 29. HIT. 37, 3. SARVADARĀNAS. 171, 12. रक्ष्यम् adv. im Geheimen MBH. 4, 2327. Verz. d. Oxf. H. 109, a, 35. Accent eines auf रक्ष्य ausgehenden comp. gaṇa वर्ग्यादि zu P. 6, 2, 131. — 2) f. स्त्रा a) N. pr. eines Flusses H. an. MED. MBH. 6, 326 (VP. 182). — b) N. zweier Pflanzen: राम्ना und पाठा RĀĠAN. im ÇKDR. — Vgl. देव°, भागवतलीला°, भाट्ट°, मन्त्र°, महावाक्य° (u. d. W.), योग°, रति°.

रक्ष्यत्रयसार Titel eines Werkes HALL 112.

रक्ष्यु (von रक्ष्) m. N. pr. eines Mannes PAÑĀV. BR. 14, 4, 7.

रक्ष्यस्थ (रक्ष् + स्थ) adj. f. स्त्रा an einem einsamen Orte —, bei Seite stehend, allein seiend KATHĀS. 12, 154. PAÑĀT. 43, 24. euphem. so v. a. im Liebesgenuss begriffen VARĀH. BRH. S. 78, 14. KATHĀS. 28, 145.

रक्षाट m. 1) a) counsellor, a minister. — 2) a ghost, a spirit. — 3) spring WILSON nach ÇABDĀRTHAK. In den beiden ersten Bedd. würde रक्षाट am Platz sein.

रक्ष्य (denom. von रक्ष्), रक्ष्यते gaṇa भृशादि zu P. 3, 1, 12.

रक्षीकर und रक्षीभू (रक्ष् + 1. कर und 1. भू) VOP. 7, 84. दृष्ट्वा दयितया साकं रक्षीभूतं दशाननम् an einen einsamen Ort zurückgezogen, abseits gegangen BHĀṬṬ. 8, 55.

रङ्गगाण m. pl. N. pr. eines zu den Āṅgīrasa gezählten Geschlechts RV. 1, 78, 5. ĀÇV. ÇA. 12, 11. SAṂSK. K. 186, a, 9. sg. N. pr. des Liedverfassers von RV. 9, 37. fg. सिन्धुसौवीरपति BHĀG. P. 5, 10, 1. 2.

रक्षोगत (रक्ष् + गत) adj. an einem einsamen Orte —, allein seiend M. 7, 147. MBH. 3, 2089. KĀM. NĪTIS. 7, 52. BHĀG. P. 1, 11, 34. geheim: भृगोर्भाष्या रक्षोगता MBH. 1, 886.

1. रा, रति (दाने) DHĀTUP. 24, 49. रते TS. रस्व VS. PRĀT. 4, 144. रते 3. sg. ररायाम्, ररास्व, ररीधम् RV. 5, 83, 7. रिरिहि: perf. ररे, रराथे, ररिमे, ररिसे, रराणः; रासीय; रातवे; रात; von der Form राम् रसिन्. रसिन् NAIGH. 3, 20. रसिते, अरासत; verleihen, gewähren, überlassen; übergeben, geben: वयं ते अथ ररिमा हि कामम् RV. 3, 14, 5. पित्रा सोमं ररिमा ते मदाय 32, 2. रासि नयं रासि मित्रमस्मे 2, 11, 14. ररे कृच्यं मातभिर्यज्ञिषानाम् 7, 39, 6. 40, 6. 59, 5. स्तुवते रासि वाज्ञान् 95, 6. न पायत्रायं रासीय 32, 18. इमं यज्ञं देवत्रा धेहि सुकृते रराणः 3, 1, 22. 4, 2, 20. 8, 19, 26. रास्व सुममस्मे 1, 114, 9. 117, 24. 166, 3. प्रजो देवि रास्व नः AV. 7, 20, 2. 68, 1. 12, 1, 44. न यो ररे अर्यं नाम दस्यं चै RV. 10, 119, 3. VS. 4, 16. रते राक्ता TS. 3, 4, 1. रिरिहि RV. 6, 39, 3. सुवीरं रयिं गृणते रिरिहि 63, 6. 9, 11, 9. ज्योऽङ्गः सूर्यं दृश्ये रिरिहि 91, 6. दिवो नो वृष्टिमिषितो रिरिहि 10, 98, 10. 169, 3. Hierher ziehen wir auch: स नो

बोधि पुरोक्तांशं रराणः पित्रा तु सोमं गोमन्त्रिकमिन्द्र lass uns den Kuchen, du aber trinke den Soma (nach SĀJ. beachte erfreut den Kuchen) 6, 23, 7. — AIT. BR. 7, 17. ÇAT. BR. 1, 9, 4, 19. 3, 9, 4, 4. KAUC. 71. 106. ÇĀÑKH. ÇR. 7, 18, 9. तेषां रासीश कामान् BHĀG. P. 3, 21, 14. यज्ञोक्तास्त्रापनतं न राति न तदिच्छति 4, 27, 25. 5, 18, 21. न राति रोगिणो ऽप्यथं वाञ्छतो ऽपि भिषक्तमः 6, 9, 49. 11, 22. 7, 10, 4. 6. 8, 3, 19. PAÑĀR. 2, 3, 38. को भित्तो रास्यति, राति VOP. 23, 5. WEBER, RĀMAT. UP. 286. राता BHĀG. P. 10, 14, 35. रातवे ऽत्रं नुधादितानाम् 4, 17, 11. इन्द्राय विष्ट्वा सर्वान्नि मानुषा रातानि सन्तु RV. 1, 131, 1. 162, 11. 7, 67, 7. 8, 5, 14. 32, 21. 10, 116, 7. TS. 3, 3, 8, 1. HARIV. 1472. BHĀG. P. 1, 12, 16. 9, 16, 32. Vgl. अमद्रात, कीर्ति°, कृति°, जय°, देव°, ब्रह्म°, भगवद्रात, वसु°, विष्णु°.

— व्यति, °रते SIDDH. K. 163, a, 13. व्यत्यरे P. 6, 4, 64, Sch.

— सम् verleihen, gewähren: उत नः पितृमा भर संर्राणो अर्वित्तितम् RV. 8, 32, 8. 6, 70, 6. VS. 17, 1. 19, 81. तेभिर्ममः संर्राणो कृवीप्युषामृशद्विः प्रतिकाममेतु Antheil lassend RV. 10, 13, 8. विष्णुः प्रजया संर्राणो ऋविषां दधातु Habe sammt Kindern AV. 7, 17, 4. VS. 8, 17. Unrichtige Nachbildungen solcher Stellen scheinen zu sein AV. 2, 34, 3. 4. (संविदानः v. l. der TS.). VS. 8, 36. 32, 5. Einmal der imper. सं रिरिहि RV. 6, 46, 8.

2. रा (= 1. र) nom. ag. am Ende eines comp. verleihend, gewährend BHĀG. P. 5, 7, 13.

3. रा री, रीपति (शब्दे) DHĀTUP. 22, 13. bellen: रायंतुः पुनः RV. 1, 182, 4. स्तेनं रीपय anbellend 7, 53, 3.

— अमि anbellend: द्विषत्सु TAITT. ĀR. 4, 30, 1.

4. रा f. s. u. र 2).

राउल m. N. pr. eines Mannes Verz. d. B. H. No. 964.

राक्ता f. UNĀDIS. 3, 40. Schol. zu P. 7, 3, 44. 4, 13. 1) die Genie des wirklichen Vollmondstages (neben Anumati der Genie des vorangehenden Tages; s. Näheres Z. d. d. m. G. 9, LVII. Ind. St. 5, 229. WEBER, ĠJOT. 60. fgg. *); Vollmondstag, Vollmond NAIGH. 5, 5. NIR. 11, 30. AK. 1, 1, 3, 8. TRIK. 3, 3, 39. H. 149. an. 2, 14. fg. MED. k. 31. HALĀJ. 1, 112. VIÇVA bei UĞĀVAL RV. 2, 32, 4. 5, 42, 12. AIT. BR. 3, 37. 47. 7, 11. TS. 1, 8, 8, 1. 3, 4, 9, 1. 6. TBR. 1, 7, 2, 1. ÇAT. BR. 9, 5, 4, 38. SHĀPV. BR. 4, 6. KĪTH. 12, 8. ÇĀÑKH. ÇR. 1, 15, 3. MBH. 8, 1486. WEBER, KRŠHNAĞ. 250. 268. VP. 223. मधाराकासमागमे BHĀG. P. 7, 14, 22. 15, 54. °यज्ञ PAÑĀV. BR. 16, 13, 1. Sch. eine Tochter des Āṅgīras (vgl. रगण) und der Smṛti VP. 83. MĀRK. P. 32, 21. des Āṅgīras und der Çradhdhā BHĀG. P. 4, 1, 34. Gattin Dhātār's und Mutter Prātar's 6, 18, 3. Die Brāhmaṇa und Comm. führen das Wort auf 1. री zurück. — 2) N. pr. einer Rākshasi, der Mutter Khara's und der Çarpaṇakhā MBH. 3, 15893. 15896. einer Tochter des Sumālin R. 7, 3, 40. — 3) N. pr. eines Flusses H. an. MED. VIÇVA a. a. O. BHĀG. P. 5, 20, 10. — 4) Krätze TRIK. H. an. MED. VIÇVA. — 5) ein eben mannbar gewordenes Mädchen TRIK. H. 536. H. an. MED. HĀR. 130. HALĀJ. 2, 333. VIÇVA.

राकाचन्द्र m. Vollmond KATHĀS. 101, 368. 113, 25.

राकानिशा f. Vollmondsnacht KATHĀS. 75, 129.

* 39, 13 ist, wie WEBER später erkannt hat, विवित्ति न zu trennen; demnach sind 62, 4 die Worte «bei Somakāra und» zu streichen.